



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष १०, अंक १०]

गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३, २०२४/फाल्गुन १७-२३, शके १९४५

[पृष्ठे १६ किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

जाहीर निवेदन

क्रमांक रा.मं./सभा-घटना/७५०

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, १९६५ कलम ५(१) वर्ग ब (एक) अन्वये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजीच्या विद्या परिषदेच्या ठराव क्रमांक ११/५८-२०२४ नुसार व दिनांक १ जानेवारी २०२४ रोजीच्या विद्यापीठाच्या पत्रानुसार श्रीमती शितल दत्तात्रय सोनटक्के, मा. अधिसभा सदस्य, प्रस्तुत विद्यापीठ, मु.पो. मांडाखळी, ता. जि. परभणी यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी विद्यापीठ प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड केली आहे.

महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्या राज्यमंडळावरील सदस्यत्वाची मुदत राहिल अथवा महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशाच्या अधीन राहून अथवा मंडळ अधिनियम, १९६५ मधील कलम क्रमांक ८ (१) मधील तरतुदीनुसार शासन **राजपत्रात** प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून चार वर्षांचा कालावधी अथवा त्यांचा सेवानिवृत्ती दिनांक यापैकी जे अगोदर घडेल त्या तारखेस राज्यमंडळावरील सदस्यत्व संपुष्टात येईल.

राज्यमंडळाचे सदस्य म्हणून वेळोवेळी निवडून आलेल्या किंवा नामनिर्देशित किंवा पदनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची नावे त्या मंडळाकडून शासकीय **राजपत्रात** प्रसिद्ध करण्यात येतील, अशी तरतूद असल्याने श्रीमती शितल दत्तात्रय सोनटक्के यांचे नाव शासकीय **राजपत्रात** प्रसिद्ध करण्यात येत आहे.

पुणे,
दिनांक २० फेब्रुवारी २०२४.

अनुराधा ओक ,
सचिव,
महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
पुणे - ४११००४.

सक्षम प्राधिकारी-८, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांजकडून

क्रमांक झोपुप्रा/स.प्रा.८/ग.व.घो./आई भवानी/२०२४.—ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ अनुसार मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, बृहन्मुंबई यांचे मालकीचे जमिनीव्यतिरिक्त या कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील इतर सर्व जमिनीवरील भोगवटादाराचे हितसंबंधाचे संरक्षण करणेकरिता सक्षम प्राधिकारी-८, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती करणेत आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, खाली नमूद अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र हे अपुऱ्या सोयीमुळे किंवा कोणत्याही मुलभूत सोयी नसल्यामुळे किंवा अनारोग्यकारी, गलिच्छ, दाटीवाटीचे असल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे ते क्षेत्र किंवा आसपासच्या जनतेच्या आरोग्याचे सुरक्षितेस किंवा सुखसोयीस अपायकारक झाले आहे किंवा अपायकारक ठरण्याचा संभव आहे अशी सक्षम प्राधिकरणाची खात्री पटली आहे.

त्याअर्थी, मी, शिवाजी दावभट, सक्षम प्राधिकारी-८, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई उक्त अधिनियमान्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून खालील अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र उक्त अधिनियमाचे कलम ४ (१) नुसार गलिच्छ वस्ती म्हणून घोषित करीत आहे :-

अनुसूची

झोपडपट्टीचे स्थानिक नाव : कल्पना निवास, सह्याद्री निवास, आशिर्वाद निवास-१, कांजुरमार्ग (पू.)
मौजे - कांजुर, ता. कुर्ला

न.भू.क्र.	क्षेत्र (चौ.मी.)
१२८३	३२०३.४
एकूण	३२०३.४

न.भू.क्र. १२८३

झोपडपट्टी गलिच्छ वस्ती क्षेत्राची चतुःसीमा

पूर्व : लागू न.भू.क्र.१२८४

पश्चिम : लागू न.भू.क्र.१२८५ए/एफ

उत्तर : लागू न.भू.क्र.१२८२

दक्षिण : न.भू.क्र.१२८५ए

शिवाजी दावभट,
सक्षम प्राधिकारी-८,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई.

सक्षम प्राधिकारी-८ यांचे कार्यालय

नवीन प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग,
'ए' विंग, २ रा मजला, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
वांद्रे (पूर्व) मुंबई ४०० ०५१,
दिनांक २१ फेब्रुवारी २०२४.

BY THE COMPETENT AUTHORITY-8, SLUM REHABILITATION AUTHORITY, MUMBAI

No. SRA/CA-8/Slum Declaration/Aai Bhavani/2024.—Whereas, the Competent Authority-8, SRA, Mumbai has been appointed as, under section 3 of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance, Redevelopment) Act, 1971 in respect of all lands having any type of tenure and ownership (except Central Government lands) in Mulund, Bhandup, Kanjur, Hariyali, Vikroli and Ghatkopar revenue villages within Kurla Taluka ;

And Whereas, on the basis of the information about the slum areas available, the Competent Authority is satisfied that the areas specified in the Schedule hereto (hereinafter referred to as “the said areas”) are source of danger to the health, safety or convenience of the public of that area and of its neighbourhood by reason of it being overcrowded and lacking in basic amenities, has been rendered insanitary, squalid, and/or otherwise.

Now, therefore, in exercise of the powers conferred on me under section 4 (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance, Redevelopment) Act, 1971, I, Competent Authority-8, SRA, Mumbai, declare the said areas to be the Slum Areas.

Schedule of Areas

Local name of the area and village-Kalpana Niwas, Sahyadri Niwas, Ashirwad Niwas-1, Kanjurmarg (E.), Village - Kanjurmarg (E.), Taluka - Kurla

C.T.S. No.	Area (sq.mt.)
1283	3203.4
Total	3203.4

C.T.S. No : 1283

Description of Boundaries :—

East : CTS No. 1284

West : CTS No. 1285A/F

South : CTS No. 1285A

North : CTS No. 1282

SHIVAJI DAVBHAT,
Competent Authority-8,
Slum Rehabilitation Authority, Mumbai.

Office of the

Competent Authority-8,
Slum Rehabilitation Authority, Mumbai
New Administrative Building,
Anant Kanekar Marg, A wing, 2nd floor,
Slum Rehabilitation Authority, Bandra (E.) Mumbai 51,
dated 21th February 2024.

बृहन्मुंबई महानगरपालिका
जाहीर सूचना

क्रमांक उपायुक्त/६०१६/पायाभूत सुविधा, दिनांक २८ फेब्रुवारी २०२४

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (आजतागायत सुधारित) च्या कलम २९७ (१) (ब) अन्वये खालीलप्रमाणे प्रस्ताव दिनांक १४ मार्च २०२४ रोजी महापालिकेच्या सभेमध्ये किंवा त्यानंतर जेव्हा केव्हा सदरहू प्रस्ताव निकालात काढण्यात येईल अश्या महापालिकेच्या सभेत मांडण्यात येईल.

“महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागातील ताडदेव परिसरातून जाणाऱ्या पंडिता रमाबाई मार्ग [न्यायमूर्ती सिताराम पाटकर मार्ग ते नाना चौक (३६.६० मी. रुंदी ते ४२.६० मी. रुंदी)] ची मंजूर नियमित रेषा, जाऊजी दादाजी मार्गची [नाना चौक ते वसंतराव नाईक चौक (४२.६० मी. रुंदी ते ३८.४० मी. रुंदी)] ची नियमित रेषा आणि आर्थर रोड (साने गुरुजी मार्ग) [वसंतराव नाईक चौक ते तुळशीवाडी रोड (३८.४० मी. रुंदी ते ३६.६० मी. रुंदी)] च्या नियमित रेषेमध्ये अंशतः फेरबदल करून ती सोबतच्या नकाशा क्र. ईईटीपीएल/शहर/आरएल/२७७, दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्ये अनुक्रमे ‘ए’ ते ‘बी’, ‘बी’ ते ‘सी’ आणि ‘सी’ ते ‘डी’ असे हिरव्या रंगाच्या रेषेने दर्शविल्याप्रमाणे ३६.६० मी. (१२०'००") ते २७.४५ मी. रुंदी (९०'००") विहित करणे.

उपरोक्त प्रवतनात असलेल्या क्र. ईईटीपीएल/शहर/आरएल/२७७, दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्ये हिरव्या रंगाने ‘ए’ ते ‘बी’, ‘बी’ ते ‘सी’ आणि ‘सी’ ते ‘डी’ अशी दर्शविल्याप्रमाणे पूर्णरेखांकन केलेली प्रस्तावित रस्ता रेषा’ उपप्रमुख अभियंता (वाहतूक) यांच्या अभियांत्रिकी हब इमारत, तळ मजला, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८ येथील कार्यालयात व सहाय्यक आयुक्त ‘डी’ विभाग कार्यालय, जोबनपुत्र कंपाऊंड, नाना चौक, ग्रांटरोड (प.), मुंबई ४०० ००७ येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी ठेवण्यात येत आहे.

ज्या कोणास उपरोक्त नियत प्रस्तावाबाबत प्रतिवेदने/हरकती पाठवावयाच्या असतील त्यांनी त्या महानगरपालिका चिटणीसांकडे महापालिका मुख्यालयात संबंधित सभेच्या दिवसाच्या अगोदर संपूर्ण ३ (तीन) दिवसांपूर्वी प्राप्त होतील अश्याप्रकारे पाठवाव्यात. कृपया त्यानंतर पाठविलेली प्रतिवेदने/हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

दिनांक : २८ फेब्रुवारी २०२४,
PRO/3109/ADV/2023-24.

संजय कौंडण्यपूरे,
उप-आयुक्त (पायाभूत सुविधा).

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION

Public Notice

No. D.M.C./6016/ Infra of dated, 28th February 2024

Pursuant to Section 297(1) (b) of Mumbai Municipal Corporation Act, 1888, as modified upto date, the undersigned proposes to apply to the Municipal Corporation at their meeting to be held on 14th March 2024 or on such day thereafter, as the said application can conveniently be disposed off for authority to the following proposal.

“To part Modification of sanctioned R. L. from (36.60 Mtr. to 42.60 Mtr.) for Pandita Ramabai Marg (From Nyaymurthy Sitaram Patkar Marg to Nana Chowk), sanctioned R.L. from (42.60 Mtr. to 38.40 Mtr.) Javji Dadaji Marg (From Nana Chowk to Vasant Rao Naik Chowk/Tardeo Circle) and sanctioned R.L. from (38.40 Mtr. to 36.60 Mtr.) for Arthur Road (Sane Guruji Marg) (From Vasant Rao Naik Chowk/Tardeo Circle to Tulsi wadi Road) to 36.60 Mtr. (120'00") to 27.45 Mtr. (90'00") wide R.L. for the portion marked 'A' to 'B', 'B' to 'C' and 'C' to 'D' respectively u/s. 297(1) (b) of MMC Act, 1888 amended upto date at Tardeo Division in 'D' Ward as shown in Plan No. E.E. T & C /277, dated 12th February 2024.”

A plan No. E. E.TPL/ City /RL/277, dated 12th February 2024, showing the existing sanctioned R. L. (shown in red) and revised (shown in green) marked as 'A' to 'B', 'B' to 'C' and 'C' to 'D' to be prescribed in substitution thereof aforesaid is deposited at the office of Deputy Chief Engineer (Traffic) of Municipal Corporation and can be inspected by any desiring to do so, at any time during office hours at Engineering Hub Building, Zero Floor, Near Worli Naka, Dr. E. Mozes Road, Mumbai 400 018 and also at the office of Asst. Commissioner 'D' Ward, Jobanputra Compound, Nana Chowk, Grant Road, Mumbai 400 007.

Every person desirous of making any representation to the Corporation or of bringing before the Corporation any objection in respect of the said proposal may do so by letter addressed to the Municipal Secretary at the Mahapalika Head Office, and deliver at the said office not less than three clear days before the day of such meeting.

Dated this 28th day of February 2024,
PRO/3109/ADV/2023-24.

SANJAY KAUNDANYPURE,
Dy. Mun. Commissioner (Infra).

नगरपंचायत खालापूर

खालापूर शहराच्या प्रारूप विकास योजनेमधील फेरबदल / बदलांच्या सुचीचे महाराष्ट्र प्रादेशिक
नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६, चे कलम, २८(४) अन्वये प्रसिद्धीकरण

क्रमांक नपंखा/प्रा.वि.आ/१६९८

ज्याअर्थी, खालापूर नगरपंचायतीने, नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६, चे कलम, २६(१) नुसार प्रारूप विकास योजना, खालापूर दिनांक २ जून २०२३ च्या सुचनेद्वारे नागरिकांच्या हरकती मागण्यासाठी प्रसिद्ध केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात विभागीय पुरवणी भाग २, दिनांक १५-२१ जून २०२३ रोजी प्रसिद्ध झाली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहित मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८(४) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सादर केला.

आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर विचारांती उक्त नियोजन प्राधिकरण, तो मान्य करून, उक्त योजनेत फेरबदल/बदल करण्यासाठी व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी ठराव क्र. २५४, दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ पारित केलेला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८(४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसुद्यात केलेले फेरबदल/ बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी उक्त प्रारूप विकास योजनेच्या मसुद्यात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदलांची / बदलांची सुची परिशिष्ट “अ” मध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर फेरबदल/ बदल दर्शविणारा उक्त प्रारूप विकास योजनेचा नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधी करिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.

१) मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत

२) सहायक संचालक, नगररचना, रायगड शाखा, अलिबाग.

खालापूर,
दिनांक २७ फेब्रुवारी २०२४.

रश्मी चव्हाण,
मुख्याधिकारी,
खालापूर नगरपंचायत.

परिशिष्ट “अ”

अधिनियमाच्या कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदलांची / बदलांची सुची

क्रमांक	फेरबदलांचा तपशील
एम १-i	नकाशात दर्शविलेनुसार पाताळगंगा नदी लगत दर्शविलेला प्रस्तावित १८ मिटर रुंद हरित पट्ट्याची रुंदी कमी करून ६ मिटर रुंद करण्यात आलेली आहे.
एम १-ii	नकाशात दर्शविल्या प्रमाणे २४ मिटर रुंद रस्ता हरित पट्ट्याला लागून (M१-i) नुसार स्थलांतरित केला आहे आणि सदर स्थलांतरित केलेल्या रस्त्याखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागामध्ये समाविष्ट केले आहे.
एम १-iii	नकाशात दर्शविलेल्या नालाच्या जलप्रवाहालगत प्रस्तावित असलेला हरित पट्टा रद्द केला आहे आणि सदर हरितपट्ट्याखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागामध्ये समाविष्ट केले आहे.
एम २	नकाशात दर्शविल्यानुसार आरक्षण क्र.१६ च्या (घनकचरा व्यवस्थापन) आजूबाजूचे क्षेत्र शेती वापर विभागातून वगळून प्रारूप विकास आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे निवासी विभागात समाविष्ट केले आहे.
एम ३	प्रारूप विकास आराखड्यात दर्शविलेलेली निळी पूररेषा व लाल पूररेषा जलसंपदा विभागाने वेळोवेळी सुधारित केल्यानुसार बदलल्या जातील आणि बदला नंतर लाल व निळ्या पूर रेषेमधून मुक्त झालेली जमीन निवासी वापर विभागात समाविष्ट केली जाईल.
एम ४	नियोजन समितीच्या शिफारशीनुसार, महड गावठाणालगत नवीन रस्ते पुढील प्रकारे प्रस्तावित करता येईल (i) महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती आणि औद्योगिक नगररचना योजना अधिनियम, १९६५ च्या कलम १७३ नुसार, कोणत्याही सार्वजनिक रस्त्याचे रुंदीकरण, विस्तार करणे किंवा अन्यथा सुधारणा करणे हे परिषदेसाठी कायदेशीर आहे. (ii) महाराष्ट्र प्रादेशिक शहर नियोजन अधिनियम १९६६ नुसार महड नगर पंचायतीमध्ये नवीन रस्ते नगर नियोजन योजनेनुसार विकसित करणे.
एम ५	गाव नकाशावर दर्शविलेले गावठाण हे नकाशात दर्शविल्यानुसार दाटीवाटीचे क्षेत्र म्हणून दर्शविण्यात आले आहे.
एम ६	ठराव क्रं. २५४ दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया आणि रिलायन्स इंडिया लिमिटेड पाइपलाइनचे संबंधित एजन्सींकडून आखणी उपलब्ध करून दिल्यानंतर योजनेनुसार दाखवले जाईल व पाइपलाइन सह निर्बंधित क्षेत्राखालील जागेचा चटई क्षेत्र निर्देशकाबाबत मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मधील तरतुदी लागू राहतील.
एम ७	गाव नकाशानुसार छोटे पाण्याचे प्रवाह प्रारूप विकास आराखड्यात वॉटरबॉडी म्हणून दर्शविले आहेत आणि नाला हद्दीमध्ये प्रस्तावित असलेला भू-वापर वगळण्यात आलेला आहेत.
एम ८	निंबोडे गावातील ६० मीटर रुंद महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेकडील नकाशानुसार रस्त्याची आखणी प्राप्त झाल्यानंतर नकाशावर दर्शविण्यात येईल.
एम ९	प्रारूप विकास आराखड्यात प्रस्तावित २४ मीटर रुंद रस्ता शिरवली वाडीतील सर्वे क्र. ४० ते सर्वे .क्र. २४ आणि वनावे गावाच्या समाईक हद्दीवरून घेण्यात आला आहे आणि अशा प्रकारे उर्वरित जमीन आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे लगतच्या विभागामध्ये समाविष्ट केली आहे.
एम १०	मौजे खालापूर येथील सर्वे नं. ३२/३ मधील वनाखालील क्षेत्र हे पोट हिस्सा चा मोजणी नकाशा उपलब्ध झाल्यानंतर रद्द करून निवासी विभागात समाविष्ट करण्यात येईल.
एम ११	नकाशात दर्शविले नुसार आरक्षण क्र.११ बाग व तलाव सुशोभिकरणरुद्द करून आरक्षणाखालील क्षेत्र लगतच्या विभागात समाविष्ट केले आहे.

रश्मी चव्हाण,
मुख्याधिकारी,
खालापूर नगरपंचायत.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३, २०२४/फाल्गुन १७-२३, शके १९४५

NAGAR PANCHAYAT, KHALAPUR

**Publication of list of Modifications/Changes in Draft Development Plan of Khalapur
Nagapr Panchayat u/s 28(4) of Maharashtra Regional ands Town Planning Act, 1966**

No. नपंखा/प्रा.वि.आ/१६९८

Whereas, Khalapur Nagar Panchayat, being Planning Authority, has published the Draft Development Plan of Khalapur Nagar Panchayat u/s 26(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, *vide* notice dated 02 June 2023 for inviting suggestions/objections from public. The said Notice is published in *Maharashtra Government Gazzette* of Konkan Division, Supplement Part 2, dated 15-21 June 2023 ;

And whereas, after considering the suggestions/objections to the said Plan received within stipulated period, the Planning Committee constituted u/s 28(4) of the said Act, has submitted its report to the said Planning Authority on; 6th October 2023 ;

And whereas, the said Planning Authority after considering the report submitted by Planning Committee, accepted it suggested changes in it and passed Resolution No. 254, dated 28th Noverber 2023 to make modifications / changes to the said Plan and to submit the said Plan for sanction to the Government u/s 30 of the said Act ;

And whereas, it is necessary to publish the said modifications / changes made in the said Plan for inspection of the public as per section 28(4) of the said Act.

Now, therefore, the list of modifications/changes made u/s 28(4) of the Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the public. The said Draft Development Plan showing the modifications / changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for a period of 30 days

1. The Chief Officer, Khalapur Nagar Panchayat, Khalapur, Raigad.
2. Assistant Director, Town Planning, Raigad Branch, Alibag.

Place : Khalapur.

Dated 27th February 2024.

RASHMI CHAVAN,
The Chief Officer,
Nagar Panchayat, Khalapur.

Appendix-A

List of modifications/ changes made u/s 28(4) of the Act

No.	Details of modifications/ changes
M1-i	Proposed 18 M wide green belt along the Patalganga river is reduced to 6M wide as shown on plan.
M1-ii	24M wide DP road is shifted adjacent to green belt (as per M1-i) and land thus released is included in adjacent zone as shown on plan.
M1-iii	Proposed green belt along the stream is deleted and land thus released is included in adjacent zone as shown on plan.
M2	Area around the Reservation No.16 (Solid waste management) is deleted from 'Agriculture Zone' and land thus released is included in 'Residential Zone' as shown on plan.
M3	Blue Flood line and Red Flood line shown on DP shall stand modify as and when it is modified by Irrigation Department and land thus released shall be included in residential zone.
M4	As per planning committee recommendation, new roads adjacent to Mahad Gaothan will be proposed in following ways: (i) As per sec. 173 of Maharashtra Nagar Parishad, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, it is lawful for a council to layout and make new public streets, to widen, extend or otherwise improve any public street. (ii) As per MRTP Act, 1966 to develop new roads in Mahad Nagar Panchayat as per Town Planning Scheme.
M5	Gaothan shown on the village maps marked as congested area as shown on plan.
M6	As per resolution No. 254 dated 28/11/23. The alignment of Gas Authority of India Limited (Gail) and Reliance pipelines shall be shown on plan after the alignment is made available from respective agencies. FSI Regulations of UDCPR shall be applicable for area under gas pipeline & its buffer zone.
M7	Minor water course as per village map are shown as waterbody on the plan and proposed land use shown in the stream cadastral is deleted.
M8	Alignment of 60 M wide Maharashtra State Road Development Corporation road Alignment at village Nimbode will be shown on plan as per sanctioned by Maharashtra State Road Development Corporation road map after it is made available.
M9	Proposed 24 M wide DP road passing from S.No. 40 till S .No. 24 of Shiravali Wadi is realigned on the common boundary of Vanave and Shiravali wadi village and land thus released is included in adjacent zones as shown on plan.
M10	S.No. 32/ Hissa No.3 of village Khalapur will be deleted from Reserved Forest and included in Residential Zone as shown on Plan whenever the divagation measurement sheet is made available.
M11	Reservation No. 11-Garden and Lake development are to be deleted as shown on plan.

RASHMI CHAVAN,
The Chief Officer,
Nagar Panchayat, Khalapur.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३, २०२४/फाल्गुन १७-२३, शके १९४५

**Before The 8th Motor Accident Claims Tribunal (Auxi) of B. K. District
At-Deesa, Gujarat.**

M.A.C.M.A.No.293/2023

Ex-

App. Adv. Mr.A.D.ACHARYA

PUBLIC NOTICE

Petitioner :— Nitaben Anantray Sompura.
Age-61 Years, Occup-Private Job,
Res. Government Hospital, Deesa, Ta-Deesa
Dist. Banaskantha. (Gujarat)

V/s.

Opponent : -(1) Mastermind Services,
Address- Flat No.88, Plot No.40,
Sector-4, Ghansoli, Navi Mumbai, Thane,
Maharashtra- 400 701

You Opponent No. 1 are hereby informed by this public notice that :—

The afore-said petitioner has filed the above petition against you Under Section -5 of Limitation Act.

You are Therefore, informed by this notice that in spite of repeated notices issues against you Opponent No. 1 it is not served upon you. Therefore you are hereby directed to remain present before this Tribunal in person on the 3rd day of May 2024 at 10-30 A.M. to give reply of the said petition filing which the said petition shall be heard and decided in your absence.

Give under my hand and seal of the Tribunal today this 17 day of February, 2024.

Prepared by,

Checked by,

By order,

V. D. SOLANKI,
Assitant.

P. N. BERA,
Assitant.

M. N. JALORI,
BENCH CLERK GRADE-1,
M.A.C.T,
(Auxi) Deesa.

**महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
जाहीर निवेदन**

क्रमांक रा. म. / सभा-घटना/८६१

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, १९६५ कलम ५(१) वर्ग ब (एक) अन्वये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या दि. ०५/१२/२०२३ रोजीच्या विद्या परिषदेच्या ठराव क्रमांक. वि - ८२ / ११८/०५.१२.२०२३ नुसार व दि. ०५/०२/२०२४ रोजीच्या विद्यापीठाच्या पत्रानुसार डॉ. यु. एम. खोडके, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी विद्यापीठ प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड केली आहे.

महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्या राज्यमंडळावरील सदस्यत्वाची मुदत राहिल अथवा महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशाच्या अधीन राहून अथवा मंडळ अधिनियम, १९६५ मधील कलम क्रमांक ८ (१) मधील तरतुदीनुसार **शासन राजपत्रात** प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून चार वर्षांचा कालावधी अथवा त्यांचा सेवानिवृत्ती दिनांक यापैकी जे अगोदर घडेल त्या तारखेस राज्यमंडळावरील सदस्यत्व संपुष्टात येईल.

राज्यमंडळाचे सदस्य म्हणून वेळोवेळी निवडून आलेल्या किंवा नामनिर्देशित किंवा पदनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची नावे त्या मंडळाकडून **शासकीय राजपत्रात** प्रसिद्ध करण्यात येतील, अशी तरतूद असल्याने डॉ. यु. एम. खोडके यांचे नाव **शासकीय राजपत्रात** प्रसिद्ध करण्यात येत आहे.

पुणे,
दिनांक: २६ फेब्रुवारी २०२४.

अनुराधा ओक,
सचिव,
महाराष्ट्र राज्य,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.
पुणे ४११ ००४.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १३६ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या लेखासह सन २०२१-२२ या वित्तीय वर्षाचा गोणवारा

लेखाशिर्ष		जमा बाजू				खर्च बाजू							
लेखाशिर्ष	तयशालवार शिर्ष	प.म.	जि.प.सेस	हस्तांतरित योजना	अधिकरण योजना	जि.प.सेस-हस्तांतरण + अधिकरण एकुण	लेखाशिर्ष	तयशालवार शिर्ष	प.सेस	जि.प.सेस	हस्तांतरित योजना	अधिकरण बाजो-जि.प.सेस-हस्तांतरण + अधिकरण एकुण	प.सेस-जि.प.सेस-हस्तांतरण + अधिकरण एकुण
	सुरुवातीची शिल्ल	23761414	658322854	2220973040	455905411	3335201305	3338962739		23761434	658322854	2220973040	455905411	3335201305
	महसुली जमा					0	0	महसुली खर्च					3338962739
0028	खावसाव व्यापार इत्यादी उशीर कर					0	0						
0029	जमीन महसुल		0	0	0	0	0					0	0
0030	मुद्रांक व मोहरणां शुल्क	13002894	34810793	0	0	34810793	47813687					0	0
0041	वाहनांशीर कर		0	0	0	88500075	88500075					0	0
0042	माल व उतार याशीर कर		0	0	0	0	0					0	0
0044	संरा कर		0	0	0	0	0					0	0
0045	विक्रय वस्तु व सेवा याशीर कर		0	0	0	0	0					0	0
0049	व्याजाच्या सभा रकमा					16999639	16999639					0	0
0059	सांख्यिकीक मालमतेपासुल उपखर्च	648252	133199535	0	0	133199535	133847787					0	0
0071	निवृत्तीविरुध्द लाभ		0	15114092	0	15114092	15114092					0	0
0202	शिक्षण		0	2014788	0	2014788	2014788					0	0
0206	ब्राजर व जत्रा		0	162252	0	162252	162252					0	0
0210	आरोग्य व कुटुंब कल्याण		0	138100	0	138100	138100					0	0
0215	पार्गां मुखवटा व स्वरुक्षा		0	1408385	0	1408385	1408385					0	0
0225	अन्न जाती व जमाती		0	9445287	0	9445287	9445287					0	0
0235	समाजिक सुरक्षा व कल्याण सक क		0	470029	0	470029	470029					0	0
0235	महिला व बालकल्याण		0	0	0	0	0					0	0
0403	प्रासंवेदन व पुनर्विवास		0	0	0	0	0					0	0
0405	मत्स्य व्यवसाय		0	381715	0	381715	381715					0	0
0406	वनिकरण		0	0	0	0	0					0	0
0435	इतर कृषिविरुध्द कार्यक्रम		0	0	0	0	0					0	0
0515	पंचायतराज कार्यक्रम	142397	39358030	0	0	39358030	39500427					0	0
0702	लहान पाटबंधारे		0	0	0	0	0					0	0
0801	ग्रामीण विद्युतीकरण		0	52630	0	52630	52630	2049	0	4379097	0	4379097	4379097
0810	अपारंपारिक ऊर्जा व साधने		0	0	0	0	0	2071	0	6386806	0	6386806	6386806
2053	जिल्हा प्रशासन (सा.प्र.वि.)		0	1243100792	0	1243100792	1243100792	जिल्हा प्रशासन (सा.प्र.वि.)	0	1142656893	0	1142656893	1142656893
2059	सांख्यिकीक बांधकामे		0	0	107498660	0	107498660	सांख्यिकीक बांधकामे	214671	10311042	106257484	116598256	116598256

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३, २०२४/फाल्गुन १७-२३, शके १९४५

१३

2202	सर्वसाधारण शिक्षण	0	0	3796049887	0	3796049887	3796049887	2202	सर्वसाधारण शिक्षण	55295	4287166	3309426241	0	3313713407	3313768702
2205	कला संस्कृती आणि प्रयास	0	0	0	0	0	0	2205	कला संस्कृती आणि प्रयास	0	0	0	0	0	0
2206	बाजार व जंग	0	0	0	0	0	0	2206	बाजार व जंग	0	92292	0	0	92292	92292
2210	वैद्यकीय व सामाजिक आरोग्य	0	0	345380876	9633868	355214744	355214744	2210	वैद्यकीय व सामाजिक आरोग्य	149860	8789252	301513576	9278649	319581477	319731337
2211	कुटुंब कल्याण (आरोग्य विभाग)	0	0	0	0	113012075	113012075	2211	कुटुंब कल्याण (आरोग्य विभाग)	0	0	0	110059013	110059013	110059013
2215	पाणी पुरवठा व स्वच्छता (ग्रामपंच)	0	0	67606032	0	67606032	67606032	2215	पाणी पुरवठा व स्वच्छता (ग्रामपंच)	0	47031969	84753948	0	131785917	131785917
2225	अ. ज. अ. ज. व इ. मा. व यांचे कल्याण (समाजकल्याण विभाग)	0	0	167074000	140000000	307074000	307074000	2225	अ. ज. अ. ज. व इ. मा. व यांचे कल्याण (समाजकल्याण विभाग)	177769	0	193116892	124878399	317995291	318173060
2235	सामाजिक सुरक्षा व कल्याण	0	0	377000	6310950	6687950	6687950	2235	सामाजिक सुरक्षा व कल्याण	4956988	37882213	660283	3635965	42178441	47135429
2235	महिला व बालकल्याण	0	0	13285257	83576288	96861545	96861545	2235	महिला व बालकल्याण	2287851	7418785	5785257	81455894	94639936	96927787
2245	नैसर्गिक आपत्तीच्या निवारणाचे	0	0	2500000	0	2500000	2500000	2245	नैसर्गिक आपत्तीच्या निवारणाचे	0	0	33000135	0	33000135	33000135
2401	पिकसंवर्धन (कृषी विभाग)	0	0	27462716	8178134	35640850	35640850	2401	पिकसंवर्धन (कृषी विभाग)	1577608	4989588	27699565	8084436	40773589	42351197
2402	मृद व संवर्धन	0	0	27181325	0	27181325	27181325	2402	मृद व संवर्धन	0	0	27181322	0	27181322	27181322
2403	पशुसंवर्धन	0	0	129100965	0	129100965	129100965	2403	पशुसंवर्धन	289207	8767808	136501460	0	145269288	14558475
2505	वनिकरण	0	0	11912000	0	11912000	11912000		वनिकरण			0	0	0	0
2515	पंचायत राज कार्यक्रम	0	0	857509147	0	857509147	857509147	2515	पंचायत राज कार्यक्रम	2136551	37446568	827364105	0	864810673	866947224
2702	लहान पाटवारे (सिंचाई विभाग)	0	0	75273462	0	75273462	75273462	2702	लहान पाटवारे (सिंचाई विभाग)	0	1822208	76957476	0	78779784	78779784
2801	ग्रामीण विस्तारकर्म	0	0	0	0	0	0	2801	ग्रामीण विस्तारकर्म	0	5698744	0	0	5698744	5698744
2810	आयुष्यारोहक उर्जा स्त्रोत	0	0	0	0	0	0	2810	आयुष्यारोहक उर्जा स्त्रोत	0	0	0	0	0	0
2853	खनिज विकास निधी	0	0	3000000	0	3000000	3000000	2853	खनिज विकास निधी	0	0	3257576	0	3257576	3257576
3054	मार्ग व पूल (वायकाम विभाग)	0	0	91134000	0	91134000	91134000	3054	मार्ग व पूल (वायकाम विभाग)	0	56466163	72688955	0	129155118	129155118
3451	संचालन आर्या क सेवा	0	0	169763155	0	169763155	169763155	3451	संचालन आर्या क सेवा	0	0	219334418	0	219334418	219334418
3452	पर्यटन विकास	0	0	0	0	0	0	3452	पर्यटन विकास	0	0	4164464	0	4164464	4164464
3604	स्थानिक स्वराज्य संस्था यांना नुकसान भरपाई देणे	0	0	87398651	0	87398651	87398651	3604	स्थानिक स्वराज्य संस्था यांना नुकसान भरपाई देणे	0	0	69212662	0	69212662	69212662
	एकूण महसुली जमा	13793543	342055350	7222807925	360711315	793574590	793574590		एकूण महसुली जमा	11845800	241769801	6641562692	337372356	7220704849	7232550649
	भांडवली जमा	0	0	0	0	0	0		भांडवली जमा	0	483539602	0	0	483539602	483539602
4059	सार्व. बांधकामावरील खर्च	0	0	0	0	0	0	4059	सार्व. बांधकामावरील खर्च	0	0	0	0	0	0
4202	शिक्षणावरील भांडवली खर्च	0	0	0	0	0	0	4202	शिक्षणावरील भांडवली खर्च	0	1779705	0	0	1779705	1779705
4206	बाजार व जंग यावरील भांडवली खर्च	0	0	0	0	0	0	4206	बाजार व जंग यावरील भांडवली खर्च	0	0	0	0	0	0
4210	आरोग्य व कुटुंब कल्याण	0	0	154115019	0	154115019	154115019	4210	आरोग्य व कुटुंब कल्याण	0	0	45206271	0	45206271	45206271
4215	पाणी पुरवठा व स्वच्छता यावरील भांडवली खर्च	0	0	0	0	0	0	4215	पाणी पुरवठा व स्वच्छता यावरील भांडवली खर्च	0	3965	0	0	3965	3965
4225	अ. ज. अ. ज. व इतर मा. व कल्याण	0	0	8326000	0	8326000	8326000	4225	अ. ज. अ. ज. व इतर मा. व कल्याण	0	0	22683697	0	22683697	22683697
4235	सामाजिक सुरक्षा व कल्याण	0	0	0	0	66862325	66862325	4235	सामाजिक सुरक्षा व कल्याण	0	0	1180000	65458101	66638101	66638101
4402	मृद व संवर्धन	0	0	0	0	0	0	4402	मृद व संवर्धन	0	0	0	0	0	0

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, मार्च ७-१३, २०२४/फाल्गुन १७-२३, शके १९४५

4515	उत्तर ग्रामविकास कार्यक्रमावरील भांडवली खर्च	0	0	0	10676593	10676593	10676593	4515	उत्तर ग्रामविकास कार्यक्रमावरील भांडवली खर्च	0	0	62969611	146505598	209475339	209475339
4435	उत्तर कृषी कार्यक्रमावरील भांडवली खर्च	0	0	0	0	0	0	4435	उत्तर कृषी कार्यक्रमावरील भांडवली खर्च	0	0	703988	0	703988	703988
4702	नहान पाटवारा	0	0	0	41216976	41216976	41216976	4702	नहान पाटवारा	0	0	0	38458212	38458212	38458212
4801	ग्रामीण विपुलीकरणवरील खर्च	0	0	0	0	0	0	4801	ग्रामीण विपुलीकरणवरील खर्च	0	200000	45322	0	245322	245322
5054	परिवहनावरील भांडवली जमा	0	0	162095774	162095774	162095774	162095774	5054	परिवहनावरील भांडवली जमा	0	0	93601116	0	93601116	93601116
7610	पंचायत कमिशनरी कॅज	75000	6414929	0	0	6414929	6489929	7610	पंचायत कमिशनरी कॅज	75000	1356000	0	0	1356000	1431000
8443	नाराय ठेवी	521229	9473715	0	0	9473715	9524944	8443	नाराय ठेवी	382035	106701389	6031112	0	112732501	113114536
8342	परिभाषित अंशदान योजने	0	0	0	0	0	0	8342	परिभाषित अंशदान योजने	0	0	934830	0	934830	934830
8550	नाराय अंशमे	22311	0	0	0	0	22311	8550	नाराय अंशमे	0	9694358	0	0	9694358	9694358
8658	निर्वाचन लेखे	0	34289407	0	10015814	44305221	44305221	8658	निर्वाचन लेखे	33000	41713294	192308503	591765	239033952	239066862
8752	एकूण भांडवली जमा	618540	135478051	324536793	224860008	684875652	685494792	8752	एकूण भांडवली जमा	490035	161448711	425664750	256333676	843447167	843937202
	वित्तप्रयोग	0	0	0	0	0	0		वित्तप्रयोग	0	0	0	0	0	0
	अखत्यारि रक्कम शासनास परत	0	0	0	0	0	0		अखत्यारि रक्कम शासनास परत	0	0	677838224	0	677838224	677838224
	एकूण भांडवली - भांडवली जमा	14412083	477533401	7547344718	585572123	8610450342	8624862325		एकूण भांडवली - भांडवली जमा	12335835	403218512	7745065696	59796032	874990240	8745326075
	एकूण भांडवली - भांडवली जमा - भांडवली	3817351	1135856255	9768317758	1041677534	11945651547	11983825064		एकूण भांडवली - भांडवली जमा	25837682	732677743	2023352067	347771502	3203611307	3229498980

वर्धा,
दिनांक ३० जानेवारी २०२४.

(सही)/-
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, वर्धा.

पालघर नगरपरिषद, पालघर

सूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) च्या तरतुदीनुसार पालघर शहराच्या विकास योजनेत करावयाच्या फेरबदलाबाबत.

जा.क्र. पानप/कार्या- १२४२/२०२३-२०२४.— पालघर शहराची विकास योजना शासन नगरविकास विभागाकडील अधिसूचना क्र. टीपीएस/१२१५/१३३७/प्र.क्र.१००/१५ (भाग-१)/नवि-१२, दिनांक २ सप्टेंबर २०१६ महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये भागशः मंजूर झालेली आहे व वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना क्र. टीपीएस/१२१८/१९३५/प्र.क्र.१३०/१८/नवि-१२, दिनांक १० ऑगस्ट २०१८ अन्वये मंजूर झालेली आहे. सदर मंजूर विकास योजनेमधील प्रस्तावानुसार आरक्षण क्र. १२- तालुका क्रिडा संकुल, आरक्षण क्र. १३ स्टेडियम व आरक्षण क्र. १६- गार्डन व आरक्षण क्र. १३ व १६ मधील नियोजित १८.०० मी. रुंद नियोजित रस्ता या आरक्षणाखालील क्षेत्र एकत्र करून सदर आरक्षणा ऐवजी “जिल्हा क्रिडा संकुल भाग १” व आरक्षण क्र. ११- DT/T/MH/CC- [PSP Zone (SM-११)] या ऐवजी “जिल्हा क्रिडा संकुल भाग २” आणि EP-११ खालील क्षेत्र- “जिल्हा क्रिडा संकुल भाग ३” असे नामाभिधान बदल करणेबाबत तसेच आरक्षणांची अंमलबजावणी व संपादक संस्था जिल्हा क्रिडा अधिकारी, पालघर यांचे नावे करणेबाबत जिल्हा क्रिडा अधिकारी, पालघर यांचेकडील पत्र क्र. जि.क्रि.अ./टे.जि.क्रि. सं.बां./२०२३-२०२४/२६०, दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ अन्वये नगरपरिषदेस विनंती केलेली आहे. तथापि, मा. सहाय्यक संचालक, नगररचना पालघर यांनी सदर बाबत मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्र. १२ व १३ यांचा उद्देश हा क्रिडा सुविधा निर्माण करणे हाच असल्याने, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये वैधानिक कार्यवाही करून त्यास जिल्हा क्रिडा संकुल असे नामाभिधान करणेबाबत शासनास सादर करता येईल, असे म्हटले आहे. त्यानुषंगाने नगरपरिषदेने मा. सर्वसाधारण सभा ठराव क्र. १५४ दिनांक ०८ डिसेंबर २०२३ रोजीची तहकुब सभा दि. २२ डिसेंबर २०२३ अन्वये सर्वानुमते आरक्षण क्र. १२- तालुका क्रिडा संकुल व आरक्षण क्र. १३ स्टेडियम एकत्र करून समुचित प्राधिकरणांस “जिल्हा क्रिडा संकुल” असे दर्शविण्यास मंजुरी देवून उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) नुसार पालघर शहराच्या मंजूर विकास योजनेमध्ये बदल करण्याचे ठरविले आहे.

तरी वरील प्रस्तावित फेरबदलाच्या अनुषंगाने पालघर शहराच्या विकास योजनेमध्ये करावयाच्या वरील नियोजित फेरबदलासंबंधी तमाम नागरिकांकडून सूचना/हरकती सादर करावयाच्या असल्यास, ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत अध्यक्ष, पालघर नगरपरिषद यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, ही विनंती.

विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या सूचना/हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

पालघर,
दिनांक ४ मार्च २०२४.

डॉ. उज्वला केदार काळे,
नगराध्यक्षा,
पालघर नगरपरिषद.

PALGHAR MUNICIPAL COUNCIL, PALGHAR

Notice

As per the provisions of Section 37 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 regarding the amendment to be made in the Development Plan of Palghar City.

Ref. No./PNP/Karya-1242/2023-2024.— Development Plan of Palghar City Government Urban Development Department Notification No. TPS/1215/1337/P.No. 100/15(Part-2)/Navi-12, dated 2nd January 2016 Partially approved under section 37 (1) of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966 and Development Plan of the excluded Area Government Notification No. TPS/1218/1935/Pro.No.130/18/ Navi-12 dt. Approved on 10th August 2018. As per the proposal in the said sanctioned development plan reservation no. 12- Taluka Sports Complex, Reservation No. 13- Stadium and reservation No. 16 by Combining the area under the Reservation of 18.00 m. wide proposed Road, instead of the said reservation. “District Sports Complex Part 1” and Reservation no. 11- DT/T/MH/CC- (District Sports Officer, Palghar regarding change of designation as “District Sports Complex Part 2” and EP-11 as “District Sports Complex Part 3” instead of PSP Zone (SM-11) regarding change of designation as well as implementation of reservations and Acquiring Body as naming District sports officer, Palghar, letter from District Sports officer, palghar No. G.C.A./T.G.C. No. B/2023-2024/260, dt. Requested to Municipal Council *vide* 16th October 2023. However, Hon. Assistant Director, Urban Planning Palghar, regarding the said reservation in the approved development plan. Since the purpose of Reservation No. 12 and 13 is to create a sports facility, it has been said that a statutory action can be taken under Section 37 of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966 to designate it as District Sports Complex. Accordingly, The Municipal Council Hon. General Assembly Resolution No. 154 The adjournment meeting dated 8th December 2023. On dated 22nd December 2023 *vide* reservation No. 12- Taluka Sports Complex and Reservation no. 13- Stadium have been merged and handed over to appropriate authorities. It has been decided to amend the sanctioned Development plan of Palghar City as per section 37 (1) of the said Act by approving the name “Zilla Krida Complex”. Combine Reservation No. 13 stadiums and designate them as “District Sports Complex”.

However, if there are suggestions/objections from all the citizens regarding the above planned changes to be made in the development plan of Palghar City in accordance with Baril’s proposed changes, these suggestions should be submitted in writing to the President, Palghar Municipal Council within one month from the date of publication in the **Government Gazette of Maharashtra**.

Suggestions/objections received after the prescribed deadline will not be considered.

Palghar,
Date 4th March 2024.

DR. UJWALA KEDAR KALE,
President,
Palghar Municipal Council.